

ĀHĀND. UP. 7,12,1. KAUSH. UP. 2,15. वाचाह्वता श्रयति PAÑĀV. Br. 10, 3,18. KĀTJ. Çr. 2,4,13. 8,2,18. आह्वयैथी P. 3,4,9. Schol. RV. 5,41,8. 6,60,18. आह्वयित्वे ÇAT. Br. 2,5,2,8. — आह्वयति u. s. w. MBH. 1, 7688. 3,1758. 8548. नानृतावाह्वयैत्स्त्रियम् sc. zum Beischlaf 12,8860. HARIV. 4354. R. 2,91,11. fg. (100,10. fg. GORR.). R. GORR. 1,12,8. 2, 59,6. 3,79,10. 21. MĀĀH. 141,13 (vorladen vor Gericht). ÇIÇ. 9,4. दृ- ष्टिभिः Spr. (II) 372. KATHĀS. 10,189. 37,123. 62,5. BHĀG. P. 4,6,18. 6, 14,56. med. आह्वये u. s. w. R. 2,91,13. HARIV. 10380. PAÑĀT. 210,11. आनुहाव MBH. 3,2191. वाह्वनाय 13,4785. 15,871. R. 1,52,20. 66,1. 2, 58,1. राजानकाह्वयया RĪĀG-TAR. 6,261. MĀRK. P. 16,77. BHĀG. P. 1,2, 2. 6,1,29. 9,24,31. आह्वयामास MBH. 1,4759. R. 7,46,32. आह्वयो च- क्रिरे R. GORR. 1,13,19. आह्वय M. 3,27. MBH. 5,7326. R. 1,63,28. 2,32,13. 39,14. 52,4. KATHĀS. 17,126. 25,170. 50,197. RĪĀG-TAR. 3,250. PRAB. 3,2. DAÇAK. 80,12. BHĀG. P. 4,14,2. PAÑĀT. 55,23. 77,14. HIT. 82,16. VET. in LA. (III) 24,3. DHŪRTAS. 68,4. H. 277. आह्वयतुम् DAÇAK. 80,15. pass. आह्वयताम् ÇĀK. 23,1. PRAB. 34,9. आह्वत JĀĀN. 1,27,2,16. MBH. 5,7581. 7,4977 (nach der Lesart der ed. Bomb.). RAGH. 6,23. KATHĀS. 33,129. MĀRK. P. 99,15. RĪĀG-TAR. 6,57. BHĀG. P. 1,6,34. 12,86. 16, 8. 4,13,25. 25,19. 7,12,3. अभिषेकाय SĪH. D. 38,18. साह्वयकार्थम् KATHĀS. 17,18. RĪĀG-TAR. 1,59. तं वारयितुम् 247. घनाह्वत MBH. 1, 5396. R. 2,115,41. Spr. (II) 287. 5613. आह्वतवत् PAÑĀT. 210,10. — 2) anrufen in liturgischem Sinne von der Aufforderung, welche der Hotar durch den Āhāva oder das Āhāvāna an den Adhvarju rich- tet, AIT. Br. 2,33. अघ्नो शोसावोमित्याह्वयते 3,12. 4,21. अघ्नो इत्या० 5,25. ĀÇV. Çr. 5,9,24. 10,2. 7. ÇĀÑKH. Br. 14,3. KĀTJ. Çr. 19,6,26. घ- नाह्वय d. h. ohne den Āhāva ÇĀÑKH. Çr. 9,25,2. — 3) herausfordern (zum Kampf, Wettstreit, Hazardspiel), med. P. 1,3,31. VOP. 23,24. अ- योदेवं उर्मदं आ ह्वि जुह्वे मरुवीरम् RV. 1,32,6. 10,48,6. कृतेनं ब्रह्मो- यमाह्वयामहे ÇAT. Br. 11,4,2,2. 6,2,5. MBH. 2,879. 1519. 8,39. रणो 7,712. R. 4,12,35. युधि 7,23,50. वादाय KATHĀS. 4,23. रणाय 11,68. दे- वितुम् 121,93. आह्वयान MBH. 5,5150. युद्धे 7133. यामिवाह्वयमानम् BHATĪ. 8,18. आह्वत 15,89. आह्वस्त 28. आह्वत 42. act.: सर्वमज्ञान- थाह्वयत् MBH. 4,342. 7,709. 711. युद्धाय R. 4,12,10. 14. 13,45. शशिनं वक्रचन्द्रेण साह्वयतीव (so verbinden wir) गच्छति MBH. 3,1823. BHĀG. P. 8,10,26. युद्धाय देतियानाहुकाव MĀRK. P. 105,22. आह्वयामास MBH. 5, 7123. आह्वय 3,2432. 5,5954. आह्वयमान 4,2105. आह्वत M. 7,87. MBH. 7,710. fg. HARIV. 6731. रणाय तमाह्वतवान् KATHĀS. 42,130. — 4) aus- rufen: सुब्रह्मण्यम् AIT. Br. 6,3. ÇAT. Br. 3,3,4,7. 4,6,9,25. KĀTJ. Çr. 7,9,20. ĀÇV. Çr. 8,13,28. — यावदाह्वतसंज्ञम् häufiger Fehler für या- वदाह्वत. Vgl. आह्व, आह्व, आह्व fg., आह्व fg., आह्व fg. und आ- ह्वय. — caus. herbeirufen lassen R. 2,89,3. RAGH. 15,75. herausfor- dern lassen BHATĪ. 6,121. Vgl. आह्वयपितव्य. — desid. herbeirufen wollen: ब्रह्मास्त्रमाहुषत् BHATĪ. 17,19. — intens. herbeirufen: आ वो- हातां ज्ञोक्वीति RV. 7,86,18.

— अन्वा weiter herbeirufen KAUC. 60.

— अन्वा 1) den Anruf (आह्व) richten an (acc.) AIT. Br. 2,33. यहि- हाताघ्नोर्मन्याह्वयते TS. 3,2,9,1. ÇAT. Br. 1,5,2,20. — 2) herausfordern so v. a. anfallen: नृमेघसं अभिरन्त्याह्वयत् PAÑĀV. Br. 8,8,22.

VII. Theil.

— उपा 1) herbeirufen, auffordern KAUC. 88. उपाह्वये MBH. 12,5629. fg. BHATĪ. 8,17. — 2) herausfordern: उपाह्वयस्व MBH. 2,1765. उपा- ह्वये (so wohl zu lesen) R. 4,48,20. — 3) herbeischaffen: येनैनुपाह्वये- महि (= संमृतेमहि Comm.) ÇĀÑKH. Çr. 14,50,6. 7.

— पर्या den Āhāva vor und nach aussprechen: धाव्यां पर्याह्वयते AIT. Br. 3,37.

— प्रत्या auf einen Ruf antworten: °ह्वय BHĀG. P. 7,5,55. auf den Āhāva antworten: शोसावोर्द इवेति प्रत्याह्वयते der Adhvarju TS. 3,2,9,5.

— व्या durch den eingeschobenen Āhāva trennen AIT. Br. 3,19, 6, 21. व्याह्ववं (absol.) पित्र्याः शंसित् 3,37. ĀÇV. Çr. 7,5,7.

— समा 1) zusammenrufen, versammeln: सैनिकांश्च समाह्वय MBH. 1, 7660. 3,16692. R. 1,8,18. 59,7. KATHĀS. 24,219. RĪĀG-TAR. 1,144. PAÑĀT. 82,6. 7. समाह्वताः MBH. 5,5951. R. GORR. 2,127,4. DAÇAK. 79, 2 v. u. — 2) herbeirufen: समाह्वयत् MBH. 3,8549. KATHĀS. 121,23. °ह्वय MBH. 4,251. R. 1,57,12 (59,9 GORR.). 77,16. R. GORR. 1,72,3. 2,31,1. 4,40,14. KATHĀS. 5,38. 20,103. 39,115. MĀRK. P. 77,33. AK. 3,3,34. PAÑĀT. 30,12. 81,14. °ह्वत MĀRK. P. 18,2. BHĀG. P. 5,3,15.

— 3) herausfordern (zum Kampf, zum Hazardspiel), med.: व्यूते समा- ह्वयत पापडवान् MBH. 1,414. 2,1518. HARIV. 7332. RĪĀG-TAR. 4,450. act.: मह्यं समाह्वयत् MBH. 4,346. देवितुम् 35. 36 (समाह्वयतेन mit der ed. Bomb. zu lesen). 98. 114. द्वेदे (so mit der ed. Bomb. zu lesen) 9, 3263. R. 4,8,38. 9,10. 12,23. 13,33. 5,48,16. °ह्वतो रणे MBH. 5,7031. रणाय KATHĀS. 10,24. — Vgl. समाह्वय fg.

— उद् herausrufen, hervorlocken AV. 10,10,20. उर्दह्मापुराणुषे 18, 2,23. अग्निम् AIT. Br. 3,49.

— उप med. P. 1,3,30. VOP. 23,33. 1) herbeirufen, einladen, berufen zu (acc. dat. loc.): Götter RV. 1,21,1. 23,18. ऊतये 22,5. 3,43,1. 10, 36,7. यज्ञम् zum Opfer 4,34,6. यज्ञे 1,13,3. 7. AIT. Br. 7,19. 8,22. इ- ङ्गाम् 2,30. 3,40. TS. 2,6,2,2. धेनुम् RV. 1,164,26. AV. 4,1,4. 5,10,8. 9,5,30. 19,58,2. AIT. Br. 2,19. 6,3. प्रिये धामन् ÇAT. Br. 1,7,2,11. 4, 4,2,16. इष्टका नामभिः 9,1,2,19. सकृन्ने PAÑĀV. Br. 24,1,1. TS. 2,4,42, 1. इष्टेनं पक्वमुप ते जुवे 7,3,11,2. LĀTJ. 1,12,14. 3,8,5. 5,7,7. शेषम् zum Rest KĀTJ. Çr. 4,4,19. मन्थम् 5,9,13. — सुरसेन्यानुपाह्वयत् KA- THĀS. 115,55. BHĀG. P. 10,36,7. °हुकाव BHĀG. P. 3,1,15. °ह्वय 4,17.

10,18,19. partic. उपह्वत a) herbeigerufen u. s. w. AV. 1,1,4. 6,122,4. 9,6,55. उपह्वतः सोमस्य पिब ÇĀÑKH. Çr. 10,18,16. भन्ते 6,8,14. TBr. 3,1,2,6. MBH. 12,8637. UTTARAR. 94,5 (122,11). BHĀG. P. 1,16,7. 4, 1,27. 31,20. 6,13,17. 7,5,54. 15,71. 10,74,10. — b) wozu geladen ist TS. 1,7,2,2. KĀTJ. Çr. 3,4,22. अनुप° wozu nicht geladen ist ÇAT. Br. 1,8,1,16. — 2) anrufen, aufrufen VS. 3,42. AV. 6,23,1. °ह्वत VS. 20,35. AV. 7,60,4. — 3) ermunternd zurufen, einstimmen, beloben: अनु मोपतिष्ठधुम् मा ह्वयधम् AIT. Br. 3,20. ĀÇV. Çr. 2,16,18. — Vgl. उपह्व fg., उपह्वान und अनुपह्वत. — desid. herbeirufen u. s. w. wol- len: उपह्वयति ÇĀÑKH. Br. 13,8.

— पर्युप herbeirufen: क्वामहे परि शक्रं सुतो उप RV. 10,167,2.

— प्रत्युप dass. ÇAT. Br. 4,4,2,16. ÇĀÑKH. Br. 13,8. — Vgl. प्रत्युपह्व.

— समुप 1) zusammenrufen, — einladen: समुपह्वयं भवत्यति TS. 7,5,